

पर्यावरण संवर्धनार्थ लोकसहभागातून  
राबवावयाच्या योजनांच्या निवडीसाठी 'सुकाणू  
समितीची स्थापना'

## महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.योजना २००७/प्र.क्र.३४/ तां.क.३

पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ३ ऑक्टोबर, २००७

**प्रस्तावना-** पर्यावरण संवर्धनार्थ राज्यात स्थानिक गरजा लक्षात घेवून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थामार्फत लोकसहभागातून नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. यासाठी दरवर्षी व्यापक प्रसिद्धी द्वारे विविध संस्थांमार्फत प्रस्ताव मागविण्यात येऊन त्यापैकी सुयोग्य प्रस्तावांची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

पर्यावरण विभागमार्फत पर्यावरण संवर्धनार्थ लोकसहभागातून राबवावयाच्या योजनांच्या निवडीसाठी खालीलप्रमाणे सुकाणू समिती गठीत करण्यात येत आहे.

#### रचना -

प्र.स. (पर्यावरण) -

अध्यक्ष

उपसचिव (वित्त विभाग)-

सदस्य

उपसचिव (नियोजन विभाग)-

सदस्य

उपसचिव ( नगरविकास विभाग ) -

सदस्य

उपसचिव ( अर्थसंकल्प, पर्यावरण विभाग )-

सदस्य

विशेष निमंत्रीत सदस्य -

निमंत्रित सदस्य

शास्त्रज्ञ-१, पर्यावरण विभाग -

सदस्य सचिव

**सदस्यत्व -** वित्त व नियोजन विभागाचे उपसचिव हे 'पर्यावरण' विकासशिर्ष हाताळणारे संबंधित उपसचिव असतील. तर उपसचिव (नगर विकास) हे प्रधान सचिव (नगर विकास) यांच्या मार्फत प्रधिकृत

केले जातील. प्रस्तावांच्या स्वरूपानुसार त्या विषयातील तज / संबंधित अधिकारी यांना अध्यक्ष, सुकाणू समिती याच्यामार्फत आंमत्रित केले जाईल.

- कार्यकक्षा
- १) प्राप्त प्रस्तावांपैकी सूयोग्य प्रस्तावांची निवड करणे.
  - २) निवड झालेल्या प्रस्तावांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सूचना देणे, बदल सूचविणे.
  - ३) निवड झालेल्या व्यक्ती / संस्था यांना दयायच्या निधी बाबत निर्णय घेणे तसेच निधी वितरण्याची कार्यपद्धती ठरविणे.
  - ४) निवड झालेल्या प्रकल्पांची सूयोग्य अंमलबजावणीसाठी सर्व कार्यवाही - जसे प्रत्यक्ष भेटी देणे. अहवाल मागविणे, मुल्यांकन करणे इत्यादी .
  - ५) सदस्य सचिव, सुकाणू समिती यांनी या योजनेसाठी वेळोवेळी उद्भवणा-या बाबीच्या अनुषंगाने मांडलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेणे.

### कार्यपद्धती -

- १ प्राप्त प्रस्तावांची प्राथमिक छानगी सदस्य सचिव, सुकाणू समिती हे अन्य सदस्यांसोबत करतील.
- २ प्राथमिक छाननीत सूयोग्य वाटणारे प्रस्ताव व उर्वरित प्राप्त सर्व प्रस्ताव सूकाणू समितीसमोर ठेवून निवडक प्रस्तावांची प्राथमिक यादी तयार करण्यात येईल.
- ३ प्राथमिक यादीत निवड झालेल्या प्रस्तावांचे सुकाणू समितीसमोर presentation करण्यात येईल. यावेळी अध्यक्ष प्रस्तावांच्या स्वरूपानुसार एक वा अनेक निमंत्रीत सदस्य बैठकीत बोलावतील. उपलब्ध आर्थिक तरतूदीच्या अनुषंगाने सुकाणू समिती अंतिम प्रस्तावांची निवड करेल
- ४ निवड झालेला प्रस्तावाशी संबंधित संस्था / व्यक्ती यांचेशी चर्चा करून तरतूद वितरण, अंमलबजावणी विषयक बाबी, मुल्यांकन यासारख्या सर्व

प्रशासकिय, आर्थिक बाबीविषयी प्रस्तावनिहाय कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल व त्यानुषंगाने आदेश निर्गमित करण्यात येतील व पूढील प्रसगानुरूप आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर [www.maharastra.gov.in](http://www.maharastra.gov.in) उपलब्ध असून त्यांचा संगणक संकेतांक क्रमांक . २००७१००४१५४६३३०१ आहे.  
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने व आदेशानुसार,

(श्या.ना.धकाते)  
उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखापरीक्षा) महा.-१, महा-२/मुंबई /नागपूर.  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई  
उपसचिव (वित्त विभाग / व्यय-१६),समिती सदस्य  
उपसचिव (नियोजन विभाग / कार्या-१४७२)समिती सदस्य  
उपसचिव ( नगरविकास विभाग )समिती सदस्य  
वित्त विभाग (अर्थ-१९ / व्यय-१६) मंत्रालय मुंबई  
वित्त विभाग वित्तीय सुधारणा-१ मंत्रालय, मुंबई  
नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई  
नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई  
निवडनस्ती.